



B -208/209, Classique Center, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093

August 09, 2024

To, The Manager-CRD, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

Ref.: Scrip Code- 540903

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Madam/Sir,

In compliance with Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of ("SEBI Listing Regulations") 2015, Please find enclosed copies of the newspaper advertisements published in Active Times and Mumbai Lakshadeep (Mumbai).

The same is also available on the Company's website viz. www.crp.co.in

Request you to kindly take the same on record. Thanking You

For CRP Risk Management Limited

Mr. Raza Mohammed Sayyed

Managing Director (DIN: 02497549)

Encl.: As Above

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MRS. RITA D'SOUZA that Original Agreement for Sale dated 08/07/1993 executed between then Purchaser i.e. (1) MARY PINTO, (2) SHERYL PINTO and the then Promoter i.e. M/S. SEA-GUL CONSTRUCTION COMPANY which was duly registered in the office of Sult Registrar Vasai 1 bearing registration No. Chhapil 1455/1993, Dated 08/07/1993 in respect of **Flat No. 203** on **Second Floor,** in **'A' - Wing,** Area admeasuring about 400 Sq. Fts. (Built Up), in the Building of the society known as "MAYURI C.H.S. LTD.", situate at Revenue Village Diwanman Vasai (W), Taluka Vasai, District Palghar is lost / misplaced and no traceable and whereas the said Flat purchased by then Purchasers i.e. (1) MRS. RITA D'SOUZA, (2) MR. SABINO D'SOUZA from the then Vendors i.e. (1) MARY PINTO, (2) SHERYL PINTO by Agreement for sale Dated 16/06/2007 which was duly registered in the office of Sub Registrar Vasai 1 bearing registration No. Vasai 1 - 06173 - 2007, Receipt No. 6172, Dated 16/06/2007. (1) MRS. RITA D'SOUZA is holding 50% share in the said Flat 8 (2) MR. SABINO D'SOUZA is holding 50% share in the said Flat. Late MR. SABINO D'SOUZA died on 02/04/2024 leaving behind (1) MRS. RITA D'SOUZA - (Wife) & (2) MR. MARIO SABINO D'SOUZA - (Son) as his lega

After the death of Late MR. SABINO D'SOUZA, MRS. RITA D'SOUZA made application to the society for transfer of his 50% share in the said Flat to her name. MR. MARIO SABINO D'SOUZA has given his consent for the transfer of 50% share of the said Flat in the name of MRS. RITA D'SOUZA. Now my client has 100% ownership right in the abovementioned Flat and my client intending to obtain Mortgage Loan on the above said Flat.

So it is hereby requested that if any person and or institution have any claim or right, title or interest over abovementioned Flat shall raise objection at the address given below **within 14 days** from publish of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and necessary transaction shall be done in my client's name

Place: Vasai Date: 09th August, 2024

Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp. Bishop House Stella, Barampur, Vasai (W). Tal. Vasai, Dist. Palghar - 401202

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large on the instruction of Mr. Rohan Rambriksh Yaday and Mr. Rambriksh Muniram Yaday, that they as Purchasers, have executed an Agreement For sale dated 02.08.2024, and registered the same, bearing document serial no. BDR-18/13950/2024, to purchase a residential Flat No. 2 admeasuring 580 Sq. Ft. Carpet Area, alongwith Terrace admeasuring about 240 Sq. Ft. carpet area on the 1st Floor, Shree Shweta Co-Operative Housing Society Limited, Sahar Road, Koldongri Lane No. 1, Andheri East, Mumbai - 400069, ("Said Flat") with one, Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar (the Vendor therein). Originally, Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar and late Mrs. Kalika Prafulla Sukhtankar were joint owners of the Said Flat and joint members of Shree Shweta Co-Operative Housing Society Limited, holding 5 shares of Rs. 50/- each, bearing distinctive no. 06 to 10 (both inclusive) ("Said Shares") under Share Certificate No. 02, dated 10th June, 1988 of the aforesaid Society. Mrs. Kalika Prafulla Sukhtankar, died intestate on 30th August, 1983, leaving behind, her husband, Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar and their only daughter, Ms. Nupuri Prafulla Sukhtankar. Ms. Nupuri Prafula Sukhtankar released her undivided shares, i.e, 25% in the Said Flat vide a Release Deed dated 26.06.2024, bearing document serial no. BDR1/9415/2024, in favour of Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar.

Hence, Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar is the sole owner of the Said Flat. It is further stated that the Said Flat and Said Shares are free from all encumbrances and reasonable doubt and it has clear and marketable title, and hence, being sold to Mr. Rohan Rambriksh Yadav and Mr. Rambriksh Muniram Yadav.

All persons having any claim, right, title or interest in the Said Flat or Said Shares or any part thereof by way of Maintenance, agreement, contract, easement, charge, lien mortgage, lease, trust, tenancy, possession, sale, exchange, gift, inheritance, succession, attachment or otherwise, are hereby required to object / claim within 7 (Seven) days from the publication of this notice with the copies of relevant proofs to support the claim/ objection to the undersigned at his office at Office No. 16, Ground Floor, Oasis Industrial Estate, Nehru Road, Vakola, Santacruz East, Mumbai - 400055. In case no claim / objection is made within the prescribed period of 7 days, thereafter, claims / objections, if any, shall be construed as abandoned / waived off and the Said Flat alongwith the Said Shares will be presumed to be free from all encumbrances. No Claim shall be entertained after 7 days of publication of this notice. Further, Mr. Rohan Rambriksh Yadav and Mr. Rambriksh Muniram Yadav shall be at liberty to complete the aforesaid Agreement For Sale and purchase the Said Flat and Said Shares from Mr. Prafulla Prabhakar Sukhtankar

Prashant Adsule Advocate, High Court, Mumbai

CRP RISK MANAGEMENT LIMITED CIN: L72100MH2000PLC124689

Registered Office: B - 208,209 Classique Centre, Off Mahakali Caves, Andheri - (East), Mumbai, Maharashtra, India, 400093. Phone: 9969410171 | Email: compliance@crp.co.in

NOTICE FOR 24th ANNUAL GENERAL MEETING

The Members.

CRP Risk Management Limited

. Shareholders may note that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company will **2024 at 11:00 A.M. IST** in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 (hereinafter referred to as "the Circulars") and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business/(es) that will be set forth in the Notice of the Meeting.

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2024, will be sent only through email to all the shareholders whose email addresses are registered with the Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent "Skyline Financial Service Pvt Limited" at Pravin.cm@skylinerta.com The Notice of 24th AGM and Annual Report for financial year ended March 31, 2024 will also be made available on the website of the Company a https://www.crp.co.in/ on the websites of BSE at www.bseindia.com and on the website

of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com Shareholders who have not registered their email addresses will have an opportunity to cast their vote remotely on business/(es) as set forth in the Notice of the AGM through a remote e-voting system or through an e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode wil be provided in the Notice to the shareholders.

The 24th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

By order of the Board of Directors

Date: 08.08.2024 Place: Mumbai

Mr. Rahul Verma Company Secretary

HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED Regd. Off.: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Ros Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001; Tel.: 22874084/22874085, Email: info@hiklass.co.in, CIN: L51900MH1992PLC066262 STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR

	Qı	ıarter Ende	ed	Year Ended
SI Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Year ended
	30/06/24	31/03/24	30/06/24	31/03/24
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	317.87	14.49	1.49	19.93
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	7.33	3.75	-4.65	-117.88
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	7.33	3.75	-4.65	-117.88
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	7.33	3.75	-4.65	-117.97
 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 	7.33	3.75	-4.65	-117.97
6. Equity Share Capital	310.62	310.62	310.62	310.62
 7. Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic: 2) Diluted: 	0.00 0.00	0.00 0.00	0.00 0.00	0.00

with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e (www.hiklass.co.in) and on the

website of the Stock Exchange (www.bseindia.com)
The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken or record by the Board in its meeting held on 8th August, 2024 and also Limited Reviewere carried out by the Statutory Auditors. Financial Results for all the periods presented have been prepared in accordance with

IND AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as

For Hi-Klass Trading and Investment Limited Sd/- Sanjay Kumar Jain Managing Director /Janaging Director (DIN: 00415316) I GULABCHAND VANIGOTA, state and declare that My previous mother name was

Smt.Subtidevi and now new mother name is

Smt.Bhanvari devi

	VEHICLE FOR SALE INDUSIND BANK LTD FOR MORE CONTACT:- 8080361500 / 9082778007						
	LOAN NO	CUSTOMER NAME	VEHICLE NO	MODEL			
	MWV01327G	MR.S MOHD TAUFIQUE RAFIQUE	MH03CT8360	RE 4S CNG (4 Stroke Engine)			
				Use CNG As Fuel			
	MWV01162G	MR.H BARKATALI VILAYATALI	MH03CT5606	RE 4S CNG (4 Stroke Engine)			
				Use CNG As Fuel			
	MWF00100G	MR.S SANJAY KUMAR SAROJ	MH01DR9839	TATA ACE GOLD CNG + BS6			
		MR.R KAMRAN	MH03DS4628	APE XTRA LDX DAC CLS BS6			
	MWF00147G	MR.S JAYESH SHEKHAR	MH03DV6582	TATA ACE HT+ BS VI			
_	•						

IndiaShelter INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTD.

Regd: Office: - Plot-15,6th Floor, Sec-44, Institutional Area, Gurugram, Haryana-122002 Branch Office: : - Plot No.210, 1st floor above sadhana Sahakari Housing Society Tirang (

PHYSICAL POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY /hereas, The Undersigned Being The Authorised Officer Of The India Shelter Finance And Corporation Ltd, Under The Securitisation And Reconstruction inancial Assests And Enforcement (security) Interest Act,2002 And In Exercise Of Power Conferred Under Section 13(12) Read With Rule 3 Of The Secur

terest (enforcement) Rules, 2002, issued A Demand Notice On The Date Noted Against The Account As Mentioned Hereinafter, Caling Upon The Borrow, and Also The Owner Of The Property/surety To Repay The Amount Within 60 Days From The Date Of The Said Notice. Whereas The Owner Of The Prope and The Other Having Failed To Repay The Amount, Notice Is Hereby Given To The Under Noted Borrowers And The Public In General That The Undersign las Taken Symbolic/physical Possession of The Propertylies Described Herein Below In Exercise Of The Powers Conferred On Him/her Under Section 13(4 of The Said Act Read With Rules 8 & 9 of The Said Rules On The Dates Mentioned Against Each Account. Now, The Borrower In Particular And The Public In Seneral Is Hereby Cautioned Not To Deal With The Propertylies And Any Dealing With The Propertylies Will Be Subject To The Charge Of India Shelter Finance. poration Ltd For An Amount Mentioned As Below And Interest Thereon, Costs, Etc.

Name Of The Borrower / Guarantor	Description Of The Charged / Mortgaged	Date OF DEMAND NOTICE,	Date Of
(Owner Of The Property) & Loan	Property (All The Part & Parcel Of The	AMOUNT DUE AS ON DATE OF	Physical
Account Number	Property Consisting Of)	DEMAND NOTICE	Possession
16 Cts No. 3135 P.h. No. 5ward No. 5aadrsh Nagar Wadi Nagpur 440023 Maharashtra	No. 64 Adm 1500 Sq. Ft.(139.35 Sq.Mtrs) Built Up Area 400 Sq. Ft.as Per Sale Deed And Adm. 150.97 Sq. Mtrs As Per Akhiv Patrika Grampanchayat House No.232, Khasra No. 214 (old). New 13(a), Sheet No. 16, City Survey No.3335, Ph. No. 5 Ward No-5 Mouza Wadi, Crampanchayat Wadi. Tabil Mangue, Cramin	Rs. 2711166/- (Rupees Twenty Seven Lakh Eleven Thousand One Hundred Sixty Six Only) Due As On 10.08.2023 Together With Interest From 11.08.2023 And Other Charges And Cost Till The Date Of The Payment.	

FOR ANY QUERY PLEASE CONTACT MR. TUSHAR HURDE (+917350002453,8956559300) (AUTHORIZED OFFICE) INDIA SHELTER FINANCE CORPORATION LTI Place: Nagpur / Date: 09.08.2024

ART HOUSING FINANCE (INDIA) LIMITED

(Formerly known as ART Affordable Housing Finance (India) Limited)

Regd. Office: 107, First Floor, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi-110034

Branch Office: 49, Udyog Vihar Phase 4, Gurugram, Haryana 122015 NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF

SECURITY INETREST ACT. 2002 Undersigned, being the Authorized Officer of ART Housing Finance (India) Limited, a Financial Institution under Section 2(1)(m)(iv) of the SARFAESI Act, 2002 having its registered Office at 107, Best Sky Tower, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi-110034 hereafter "the Secured Creditor") serve upon the present notice in healwage account number within was delared INPA as 20, 15, 08, 2014.

S. NO.	LOAN A/C NUMBER	NAME OF Borrower & Co-Borrower	ADDRESS OF The Borrower & Co-Borrower	PROPERTY Address of Secured Assets	DATE OF DEMAND NOTICE 13(2)	OUTSTANDING DUES
1.	LNKLN02718- 190006574	GANESH RAMESH CHOUGULE & SIDDHI GANESH CHOUGULE	F/509, REHAB BUILDING, F. WING, JAY AMBE SRA CHS, NEAR SHELL COLONY, OF EASTERN EXPRESS HIGHWAY, CHEMBUR, MUMBAI, MAHARASTHRA. 400071 & FLAT NO. 609, 6TH FLOOR, BUILDING NO. 16, COMPLEX KNOWN AS "XRBIA VANGANI PH-III" SITUATED AT VILLAGE KHADYACHAPADA, TALUKA-KARIAT, DISTRICT RAIGAD, MAHARASHTRA. 410101	PROPERTY BEING FLAT NO. 609, 6° FLOOR, BUILDING NO. J6. COMPLEX KNOWN AS "XRBIA VANGANI PH-III" SITUATED AT SURVEY NO. 24/1, 24/3, 24/1, 24/12, 24/12, 24/12, 24/12, 24/12, 24/13, 25/3/B IN VILLAGE KHADYACHAPADA, TALUKA-KARJAT, DISTRICT RAIGAD, MAHARASHTRA.	06.08.2024	RS.12,84,977/- (RUPEES TWELVE LAKH EIGHTY-FOUR THOUSAND NINE HUNDRED SEVENTY-SEVEN ONLY) AS ON 06.08.2024
2.	LXKLN05516- 170000781	VITHAL NIMBALKAR & VANDANA NIMBALKAR	SEC-03 E, LIG-1, R NO 57 KALAMBOLI NODE RAIGARH TAI- PANVEL DIST RAIGAD MAHARASHTRA - 410218 & MR. VITHAL NIMBALKAR S/O SH. DNYANDEO NIMBALKAR F/68 SECTOR 1 LIG 2 FIRST FLOOR KALAMBOLI PANVEL MAHARASHTRA - 410218 & HOUSE NO. 354 TALUKA KHATAV BOMBALE SATARA BOMBALE MAHARASHTRA - 41507 & FLAT NO. (7003 GROUND FLOOR SULOCHANA HARITAGE HOUSE NO. 215, 383, 386, NEAR SAI BABA TEMPLE KHIDUKPADA ROAD KALAMBOLI PANVEL MAHARASHTRA - 410218	PROPERTY BEING FLAT NO. C -003, GROUND FLOOR, BUILDING KNOWN AS "SULOCHANA HARITAGE", ADMEASURING 150 SQ.FT. (CARPET AREA) HOUSE NO. 215, 383, 386, 388B, 388C, 327 & 328, AT KHIDUKPADA (ROADPALI), GRAMPANCHAYAT KHIDUKPADA TAL. PANVEL, DIST. RAIGAD, MAHARASHTRA	06.08.2024	Rs.5,41,377/- (RUPEES FIVE LAKH FORTY-ON THOUSAND THREE HUNDRED SEVENTY-SEVEN ONLY) AS ON 06.08.2024
3.	LXKLN05516- 170000761	JITANDRA KUMAR SHUKHRAJ JAISWAL & VANDANA JITENDRA JAISWAL & RAMADNYA LAXMI JAISWAL	FLAT NO.302, 3RD FLOOR, B-WING, "VELECITY RESIDENCY" HAJIMALANG ROAD, ADIVALI DHOKALI, KALYAN EAST, NAMASKAR DHABA, KALYAN, KATEMANIVALI, THANE, MAHARASTHRA-421306 & SHOP NO.1, SAI ASHISH BUILDING GANESH CHOWK, ADIVALI DHOKALI, KALYAN EAST, OPP. KAKA DHABA, KALYAN MAHARASHTRA 421306 & R. NO. 1226/002, SHIV SHAKTI NAGAR, BABA GALI, NEAR DURGA MANDIR, TURBE, E-NAVI MUMBAI, MUMBAI, MAHARASTHRA-400705	FLAT NO. 302, 3RD FLOOR, WING-B, BUILDING KNOWN AS "VELACITY RESIDENCY" SITUATED ON SURVEY NO. 45, HISSA NO.9G ADMEASURING AREA 10 GUNTHE (1000 SQ. MTR.) VILLAGE- ADIVALIDHOKALI IN TALUKA - AMBERNATH AND SUB REGISTRATION OFFICE DISTRICT OF ULHASNAGAR AND REGISTRATION DISTRICT THANE, MAHARASTHRA WITHIN THE LIMITS OF GRAMPANCHAYAT ADIVALI-DHOKALI	06.08.2024	Rs.18,47,020/- (RUPEES EIGHTEEN LAKH FORTY-SEVEN THOUSAND TWENTY ONLY) AS ON 06.08.2024

The Noticee's are called upon to pay the above said amount within 60 days from the date of this notice failing which AHFL will be constrained to exercise its rights of enforcement of security Interest as against the Secured Assets given in the Secured assets mentioned herein. This notice is without prejudice to any other right remedy available to the AHFL.

The Borrower's attention is invited to provision of the sub section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the

Place : KALYAN (MAHARASHTRA) ART Housing Finance (India) Limited

2.SMITA NAGESH KULWAL

At OLD TELIFON OFFICE, TILAK NAGAR,

Date: 09.08.2024 Place:-(Maharashtra)

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014, Branch Office: Hotel Ramkrishna Executive, 3870, Bhavani Peth, Barshi.-413401, Bajaj Housing Finance Limited 1st Floor Mahavir Nagar Chappal line Near ICICI bank Pandharpur 413304 Maharashtra, Ground Floor, "Sushobhit" Yeole Building, Shivaji Chowk, Gavali Wada, Chalisgaon - 424 101., 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai Maharashtra 400059, INDIA, 1st Floor Poonam Chambers Navi Peth, 46/47 Bank Street, Maharashtra

POSSESSION NOTICE U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002.(Appendix-IV)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of owers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand lotice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautic

not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.				
Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession	
Branch: BARSHI (LAN No. H529RLP0212750) 1. ARVIND NAMDEV MALI (Through legal heir since deceased) (Borrower) 2. ASHOK NAMDEO MALI (Co-Borrower) AT 533, MALE GALLI, MOHALLA, KARAMALA, MAHARASHTRA-413203	All That Piece And Parcel Of The Non- agricultural Property Described As: C.S.No.379, Mu.Ple House No. 533 Mali Galli, Karmala, Tal- Karmala Dist- Solapur, KARAMALA, MAHARASHTRA-413203 East :- House of Dhondiba Gurav West:-Land Rashid Bhai North:- Road South:-Land of Math	23-May-2024 Rs. 1,77,662/- (Rupees One Lac Seventy Seven Thousand Six Hundred Sixty Two Only)	05.08.2024	
Branch: BARSHI (LAN No. 529RHB0101418624, H529FHL0341288 and H529FHL0369617) 1.MAHADEO LAXMAN SHINDE (Borrower) 2. KAMINI MAHADEV SHINDE (Co-Borrower) Both At NEAR JAIN MANDIR BALIRAM NAGAR KURDUWADI ROAD, BARSHI DIST. SOLAPUR, MAHARASHTRA, 413411	All That Piece And Parcel Of The Non agricultural Property Described As: PLOT NO 8, GAT NO 943 / 9, ADMEASURING AREA OF 133.75 SQ. MTR. JANARDHAN, NAGAR SHIKASHAK COLONY PARANDA ROAD, BARSHI DIST SOLAPUR, -413401 East: PLOT NO 17 West: 9MTR ROAD North: PLOT NO 7 South: GAT NO 944	23-May-2024 Rs. 20,56,281/- (Rupees Twenty Lac Fifty Six Thousand Two Hundred Eighty One Only)	05.08.2024	
Branch: PANDHARPUR (LAN No. 531RM588628488) 1.ABHJJIT CHANDRAKANT MALI (Borrower) 2. PRIYANKA ABHJJIT MALI (Co-Borrower) Both AT GAT NO 40/1/A/2/D HOUSE NO 1850 Plot No 22 at Laxmi Takali Tal- Pandharpur Dist Solapur -413304	All That Piece And Parcel Of The Non - agricultural Property Described As: Taluka - Pandharpur, Plot No. 22, out of Gat No. 40/1/A/2/A/D total area 91.25 Sqr. Mtr. Out of 182.50 sq. mtr. situated at Takali, District - Solapur Maharashtra-413304 East: - Plot No. 18 West:-Road North:- Plot No.21 South:- Road	23-May-2024 Rs. 6,39,510/- (Rupees Six Lac Thirty Nine Thousand Five Hundred Ten Only)	05.08.2024	
Branch: MUMBAI (LAN No. H405HHL0568196 and H405HL10573808) CHETNA ISWARLAL WAVA (Borrower) At FLAT NO 203, BUILDING-A, 2ND FLOOR, NG CANARY PHASE – 1, MIRA ROAD EAST, THANE, MAHARASHTRA-401107	All That Piece And Parcel Of The Non - agricultural Property Described As: FLAT NO. 2006, 20TH FLOOR, C WING, SUNTECK WEST WORLD-2, BUILDING NO. 06, TIVRI, OPP. SUNTECK MAXX WORLD, NAIGAON EAST, PALGHAR-401208	24-May-2024 Rs. 34,96,154/- (Rupees Thirty Four Lac Ninety Six Thousand One Hundred Fifty Four Only)	06.08.2024	
Branch: CHALISGAON (LAN No. 4M3RML66227145 and H4M3ECN0377719) 1.PAHELAJ GOVINDRAM VADHAVANI (Borrower) 2.MAHESH PAILAJ WADHWANI (Co-Borrower) 3.VARSHA PAHELAJ VADHAVANI (Co-Borrower) All At Shri krushn nagar Pachora Jalgaon, Maharashtra-424201	All That Piece And Parcel Of The Non agricultural Property Described As: Sindhi Colony, CTS NO. 3362, Admeasuring 11.00 sq mtr, and CTS No. 3363, Admeasuring 17.01 sq. Mtr. Total CTS 3362 & 3363 At Pachora, Taluka – Pachora, District – Jalgaon – 424201 East: Station Road West: Road North: CTS NO. 3361 & 3365 South: CTS NO. 3366	23-May-2024 Rs. 36,83,717/- (Rupees Thirty Six Lac Eighty Three Thousand Seven Hundred Seventeen Only)	06.08.2024	
Branch: SILLOD (LAN No. H4X3ECN0402735 and H4X3FRL0337288) 1.NAGESH VITHALDAS KULWAL	All That Piece And Parcel Of The Non- agricultural Property Described As: Plot No. 250, NPH No. 260 and Old No. 1400 of Sr. No. 05 admeasuring total area 111. 52 sq mtr of Sillod,	23-May-2024 Rs. 13,25,354/- (Rupees Thirteen Lac Twenty Five	06.08.2024	

Tilak Nagar Tal. Sillod, District - Aurangabad Thousand Three

Maharashtra-431112 East: 25 ft road West: Hundred Fifty Four Sanjay Oswal House North: 18 ft road South: 6 ft Only)

Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

NOTICE TATA ELXSI LTD

REGD. Office: TSR Consultants Pvt. Ltd. C 101, 247 Park, LBS Marg, Vikroli West, Mumbai-400083 NOTICE is Hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the company has bee ost/misplaced and the holder of the said securities/applicant(s) has/ have applied to the Company to Issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge Such claim with the company a ts registered office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate

ı	certificate(3) without further in	arriadori.		
	Name(s) of the Holder(s)	Kind of Securities	No of	Distinctive Number(s)
ı	{and Jt. holder(s), if any	& face value	Securities	From - To
ı	Rajendra Prasad Atal	Equity & 10/-	200	21841911-21842010
				14077811-14077910
	Place:- Kota	-	R	ajendra Prasad Atal
١	Date:- 09.08.2024		[Name(s) of Holder(s)/ Applicant(

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED Corporate Office: Chola Crest, C-54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032.

Branch Office:- 2nd Floor, Lotus IT Park Office No.203, Road No.16, Wagle Estate, Panch Pakhdi, Thane, Maharashtra-400604

POSSESSION NOTICE

[Under Rule 8 (1)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorised Officer of M/s CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13[12] read with Rule 3 of the Security Interest Enforcement Rules, 2002 issued a **Demand notice dated 09-12-2021 (Loan** Account Nos. X0HEMAI00002836318 and HE02MAI0000002965) calling upon the Borrowers 1. Pradeep Raman Karipapuil, 2. Mithul Pradeep Karipapuil, 3. Smitha Pradeep Karipapuilc all residing at B/2 302, Silver Park, Mira Bhayandar Road, Mira Road, Thane, Thane - 401107., 4. Akruti Colour Lab Shop No.2, Spenta Mansion, S.V. Road, Andheri West, Mumbai - 400058. 5. Satish Raman Karipapoil Flat No.52, Roase Chsl, Jankalyan Nagar, off Marze Rd., Malad West, Malad West - 400095 to repay the amount mentioned in the notice being Rs.86,32,034.62 and Rs.16,65,751.00 totally Rs.1,02,97,785.62 (Rupees One Crore Two Lakhs Ninety-Seven Thousand Seven Hundred Eighty-Five and Sixty-Two Paisa Only) as on 09-12-2021 with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the Public in general that the undersigned has taken Physical possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this 07-08-2024.

As per the order dated 29-04-2024 passed by the Hon'ble Chief Metropolitan Magistrate Esplanade, Mumbai in Case No. 1183/SA/2022. The borrowers attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of M/s CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED, for an amount Rs.1,02,97,785.62 (Rupees One Crore Two Lakhs Ninety-Seven Thousand Seven Hundred Eighty-Five and Sixty-Two Paisa Only) as on 09-12-2021 and interest thereon. **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

No.1, Riddhi Premises Chsl 215, S.V. Road, Andheri West, Mumbai - 400069

Date: 09-08-2024

Sd/- Authorised Officer M/s. Cholamandalam Investment and Finance Company Limited



MANRAJ HOUSING FINANCE LIMITED

Regd.Office: 3, Pushpa Apartment, General Vaidya Chowk JALGAON - 425002 Tel - 0257-2226681-2-3 CIN: L65922MH1990PLC055000

0/124/1011 125002, 101 025/ 2220001 2 51 011 1 20022	
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2024.	NR in Lakhs)

Sr.			Quarter Ended		Year Ended
or. No.	Particulars	30.06.2024 Unaudited	31.03.2024 Audited	30.06.2023 Unaudited	31.03.2024 Audited
1	Income from Operations				
	a) Revenue From Operations	52.01	0.00	0.00	0.00
	b) Other Income	0.79	1.90	1.76	7.50
	Total Income (a+b)	52.80	1.90	1.76	7.50
2	Expenses				
	a) Cost of Shares Sold	2.70	0.00	0.00	0.00
	b) Purchase of Stock in Trade	0.00	0.00	0.00	0.00
	c) Changes in Inventories of finished goods,				
	Stock-in-trade and work-in Progress	0.00	0.00	0.00	0.00
	d) Excise duty	0.00	0.00	0.00	0.00
	e) Employee benefits expenses	1.09	1.08	2.15	5.31
	f) Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00
	g) Depreciation and amortisation expense	0.00	0.00	0.00	0.00
	h) Other expenses (Any item excess 10 % of the				
	total expenses relating to continuing operation				
	to be shown separately)	3.40	4.68	2.61	13.26
	Total Expenses	7.19	5.76	4.76	18.57
3	Profit/(Loss) before tax (1-2)	45.61	-3.86	-3.00	-11.07
1	Tax expense				
	(a) Current Tax	0.00	0.00	0.00	0.00
	(b) Deferred Tax	0.00	0.00	0.00	0.00
	Total Tax expense	0.00	0.00	0.00	0.00
5	Profit/(Loss) for the period from continuing				
	operations (3-4)	45.61	-3.86	-3.00	-11.07
ŝ	Other Comprehensive Income				
	a) Items that will not be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
	b) Income tax relating to items that will not be				
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00
	Total Other Comprehensive income, net of income tax	0.00	0.00	0.00	0.00
7	Total Comprehensive income for the period (5+6)	45.61	-3.86	-3.00	-11.07
8	Paid-up equity share capital: (Face Value INR 10/- each)	500.00	500.00	500.00	500.00
9	Reserves excluding revaluation reserves asper				
	BalanceSheet of previous year	-560.62	-560.62	549.55	-560.62
10	Earning Per Share (EPS) (Face Value INR 10/- each)				
	(not annualised)				
	Basic : INR	0.91	-0.08	-0.06	-0.22
'	Dasic . Jivit	0.511	-0.00	-0.001	-0.22

S	TATEMENT OF ASSETS AND LIABILITIES		(INR in Lakhs	· ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' ' '
Sr.		As at	As at	Notes :
No.	Particulars	30/06/2024	31/03/2024	
ŀ		Unaudited	Audited	1 The above Unaudited
l l	Assets			Financial Results have
	1. Non-Current Assets	0.00	0.00	been reviewed and
	(a) Property, Plant and Equipment (b) Capital work in Progress	0.00	0.00	recommended by the
	(c) Intangible Assets	0.00	0.00	Audit Committee and
	(d) Financial Assets	0.00	0.00	approved and taken on
	(i) Investments	5.00	7.64	record by the Board of
	(ii) Long-term Loans and Advances	1030.36	1028.59	Directors at their
	(e) Non Current Tax assets	0.33	0.33	meeting held on
	(f) Other non-current assets	824.31	826.08	08/08/2024.
	Total Non Current Assets	1860.00	1862.64	00/00/2024.
	2. Current Assets	1000,00		2 This Statement has
	(a) Inventories	88.71	88.71	been prepared in
	(b) Financial Assets			accordance with the
	(i) Trade and other receivables	0.00	1.14	
	(ii) Cash & Cash Equivalents	4.05	3.80	Companies (Indian
	(iii) Short-term Loans and advances	0.84	0.83	Accounting Standards)
	(c) Other current Assets	1.13	0.00	Rules, 2015 (Ind AS)
	Total Current Assets	94.73	94.48	Prescribed under
	Total Assets	1954.73	1957.12	Section 133 of the
	Equity And Liabilities			Companies Act. 2013
	Equity			and other recognised
	(a) Equity Share Capital	500.00	500.00	accounting practices
	(b) Other Equity	0.00	0.00	and policies to the
	(i) Reserves and Surplus			extent applicable.
	1.1 Other Reserves			exterit applicable.
	a) General Reserve	81.58	81.58	3 The Figures for the
	b) Profit & Loss Apropriation A/c	-797.36	-842.97	previous period have
	c) Special Reserve u/s (36) 1 (Viii) I.T.1969	200.77	200.77	been regrouped
	Total of Reserve & Surplus	-515.01	-560.62	wherever necessary.
	Total Equity	-15.01	-60.62	wilelevel liecessaly.
	Liabilities 1. Non-Current Liabilities			
	Non-Current Liabilities Financial Liabilities			
	(i) Borrowings-from Bank	687.03	687.03	
	(ii) Loans from related Parties	1255.44	1301.46	
	(b) Provisions	0.00	0.00	
	(c) Deferred Tax Liabilities	0.00	0.00	
	(d) Other Non-Current Liabilities	19.35	19.35	
	Total Non-Current Liabilities	1961.82	2007.84	
	2. Current Liabilities	.301.02	2307.04	
	(a) Financial Liabilities	0.00	0.00	
	(b) Provisions	0.00	0.00	
	(c) Current tax Liability (Net)	0.00	0.00	
	(d) Other current liabilities	7.92	9.90	
	Total Current Liabilities	7.92	9.90	
	Total Liability	1969.74	2017.74	
	Total Equity and Liabilities	1954.73	1957.12	
				J

By Order of the Board For Manraj Housing Finance Limited

Managing Director

Place : Jalgaon. Date:08/08/2024

(Ishwarlal S. Jain)

'कुरती जिंकली मी हरले' विनेश फोगाटची कुस्तीतून निवृत्ती

पॅरिस, दि.८ : आई, कुस्ती जिंकली मी हरले, तुझं स्वप्न आणि माझी हिंमत आता संपलीय, याहुन अधिक लढण्याची ताकद माझ्यात उरली नाहीये, अलविदा कुरती २००१-२०२४. मी नेहमीच तुमच्या सर्वांची ऋणी राहीन, माफी, अशी भावनिक पोस्ट भारताची क्रस्तीपटू विनेश फोगाटने सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून कुरनीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी विनेशनं महिलांच्या ५० किलो वजनी गटातील उपात्य सामन्यात क्युबाच्या युरनेलिस लोपेझ गझमनवर मात केली होती. मात्र, बुधवारी सकाळी विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आलं. यामुळे संपूर्ण भारतालाच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महिंदा ॲण्ड महिंदा लिमिटेड

नोंटणीकत कार्यालय: गेटवे इमारत, अपोलो बंदर, मुंबई, महाराष्ट्र, मुंबई-४००००१ वेथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीचे खाली नमद केलेले प्रतिभृतीकरिता हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहे भाणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर को व्यक्तीस सदर प्रतिभृतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकत कार्यालयात सदर सचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनीकडून दुय्य ।।गप्रमाणपत्र वितरीत केले जाईल

धारकांची	फोलिओ	प्रमाणपत्र	शेअर्स	अनुक्रमांक	
नावे	क्र.	क्र.		पासून	पर्यंत
सुभाष चांद रुस्तगी व सुशिल गुप्ता	आर००१५४५	४१४५६३ २०२०६६०	६६४ ६६४	१२३९२७८७४१ ६५७५६३१	१२३९२७९४0४ ६५७६२९४
ठिकाण: मुंबई भागधारकांची नावे दिनांक: ०९.०८.२०२४ सुभाष चांद रुस्तगी व सुशिल गुप्ता					

SIEMENS LIMITED Registered office: Birla Aurora, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Beasant Road, Worli Mumbai, Maharashtra 400 030

Notice is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Company has / have been lost / misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has / have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation. Name[s] of Kind of Securities and No. of Distinctive Number (s) holder[s] face value securitie
Mahendra Mali Equity Shares of Rs.2/- each 250
 securities

 250
 170809498 to170809747
 Folio No. SIM0006226. Certificate No. B455211

Date: 09/08/2024

[Name/s of Holder[s] / Applicant[s]]

PINC

पायोनीयर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड

सीआयएन : L65990MH1984PLC031909 नोंदणीकृत कार्यालय : १२१८, मेकर चेंबर्स ५, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूरं. क्र. : +९१ २२ ६६१८ ६६३३/फॅक्स : +९१ २२ २२०४ ९१९५ वेबसाइट : www.pinc.co.in ई-मेल आयडी : investor.relations@pinc.co.in

वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच्या ३९ व्या वार्षिक अहवालाचे शुद्धिपत्रक

गध्यमातून गुरुवार, दि. १२.०८.२०२४ रोजी दु. ४.०० वाजता आयोजित करण्यात येत असलेल्या भागधारकांच्य एजीएम आयोजित करण्यासाठीच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सचनेसमवेत वार्षिक अहवाल जारी केला होता. एजीएमची सूचना यापूर्वीच कंपनीच्या सर्व भागधारकांना ई–मेलद्वारे वितरीत करण्यात आलेली आहे कुपया नोंद घ्यावी की, सदर ३९ व्या एजीएमच्या सुचनेतील तपशिलात सुधारणा करण्यासाठी कंपनीद्वारे शुद्धिपत्रव

ग्रासंदर्भात सर्व भागधारकांनी कृपया सदर सूचनेतील खालील निर्देशित बदलांची नोंद घ्यावी

- वार्षिक अहवालाचे पृष्ठ क्र. २० मुद्दा क्र. १) वित्तीय ठळक बाबी
- वार्षिक अहवालाचे पृष्ठ क्र. २० कंपनीचे व्यावसायिक विभाग, स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्ष यांकरिताचे कंपनी आऊटलुक
- पृष्ठ क्र. ७४ वर दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसारचा ताळेबंद दि. ३१.०३.२०२४ रोजीनुसार एकूण संपत्ती र २०,४३९.२३ (रु. लाखांत) वाचावी

कृपया नोंद घ्यावी की वरील निर्देशित बदलांच्या समावेशापश्चात सदर सुधारित सूचनेच्या प्रती कंपनीची वेबसाइर vww.pinc.co.in वर उपलब्ध आहेत

वार्षिक अहवालातील अन्य सर्व मजकूर व तपशील अपरिवर्तित राहील

संचालक मंडळाच्या आदेशादा ायोनीयर इन्व्हेस्टकॉर्प लिमिटेड करित

दिनांक : ०९.०८.२०२४ ठिकाण : मुंबई

सूचना

लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. नोंदणीकत कार्यालय: सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभृती धारक/अर्जदारांनी दृय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केर

जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत ठार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. तद्नंतर दावा विचारात घेतला जा

नाही आणि कपनीकडून दुय्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल.						
(धारक, संयुक्त धारकाचे	प्रतिभुती प्रकार	भागांची	अनुक्रमांक			
नाव, काही असल्यास)	व दर्शनी मुल्य	संख्या	पासून-पर्यंत			
दीपक मेहता	रु.२/−	५४७४०	२४९७९९३६ ते २५०३४६७५			
			सही/-			

दिनांक: ०९ ऑगस्ट, २०२४ ठेकाण: मुंबई

धारक/अर्जदाराचे नाव

नम्ना क्र.आयएनसी-२५ए

मब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१

इंडिग्रीड २ लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता: युनिट क्र.१०१, १ला मजला, विंडसर, गाव कोलेकल्याण, सीएसटी रोड समोर, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय ांचालक यांचा पत्ता: पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

इंडिग्रीड २ लिमिटेड सही/-

९ ऑगस्ट, २०२४

गिरीराज अजमेरा **नोंदणीकृत कार्यालय पत्ता:** युनिट क्र.१०१, १ला मजला, विंडसर, गाव कोलेकल्याण सीएसटी रोड समोर, विद्यानगरी मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८, महाराष्ट्र.

जाहिदि मिटिस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे **चाविंद्रा**, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नंबर **७९/२/१**, यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर **२४५,ओ**/**डबलु नंबर टी.पी./डी.आर.सी./१२०४**, दि.**०९/०७/२०२४**, टीडीआर क्षेत्र **१५९२.००** चौरस मीटर अशी मिळकत **श्रीमती संगिता सुरेश पाटील**, राहणारः चाविंद्रा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांच्या मालकीची असुन सदर टिडीआर क्षेत्रापैकी **१०१०.००** चौरस मीटर त्यांनी आमचे अशिलांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तसेच आमच्या अशिलांना सदर मिळकतीची टायटल तपासणी करावयाची असुन त्यांच्या सांगण्यावरुन सदरची जाहीर नोटीस देत आहोत. तरी वरील मिळकतीत कोणीही व्यक्ती वा व्यक्तीचा विक्री, गहाण, लीज, तारण, भाडेपद्वा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार कब्जा किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने / व्यक्तीनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन चौदा (१४) दिवसांच्या आंत निम्नस्वाक्षरी कारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावेः तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क, दावा वा हितसंबंध नाही, किंवा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजुन आमचे अशिल सदरचा व्यवहार पुर्ण करतील याची नोंद घ्यावी 9)कार्यालयीन पत्ता<u>:</u> २०५, दुसरा

मजला, कोणर्क आर्केड, तहसिलदार कार्यालया समोर, ॲंड. व्यंकटेश टी. चिटीकेन काप कणेरी, भिवंडी, जि. ठाणे २)नगर रचना विभाग, भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका, भिवंडी, जि. ठाणे. ४२१३०२

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की माझे अशिल **श्री. राजीव नवीनचंद्र अश** हे १) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा यांच्याकडून "राज व्हिला को-ऑप **हौसिंग सोसायटी लिमिटेड**" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या "**राज व्हिला**" इमारतीच्या, चवथ्या मजल्यावरील, ३९७ चौरस फूट चटई क्षेत्रफळ असलेला त्यांचा फ्लॅट क्रमांक ४०३ विकत घेत आहेत जो **मुंबई उपनगर, जवाहर नगर रोड क्र. १७, गोरेगाव (पश्चिम), मुंबई** ४००१०४., च्या नोंदणी जिल्ह्यातल्या गाव - पहाडी गोरेगाव पश्चिम, तालुका - बोरिवली ह्या स्थित प्लॉट नं. ३१७, सी.टी.एस. नं. ४३७ येथे स्थित हाउसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये आहे. सदर) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा ह्यांना "राज व्हिला को-ऑप. हौसिंग सोसायर्ट लिमिटेड" ह्यांना शेअर सर्टिफिकेट क्रमांक. ००१६ जे १० पूर्ण भरलेले प्रत्येकी ५०/- शेअरस् १५ ते १६० मधील विशिष्ट संख्या (दोन्ही समावेशी) त्यांच्या नावे जारी केले आहेत.

तसेच १) श्री. हरेश व्ही. शर्मा आणि २) श्री. चेतन व्ही. शर्मा ह्यांनी माझ्या आशिलानना असे कळवर् आहे की दिनांक १७/०९/२०१३ रोजी खरेदीखतद्वारे १) श्री. हरेश व्ही. शर्मा, २) श्री. चेतन व्ही. शम आणि ३) श्री. विष्णुभाई व्ही. शर्मा ह्यांनी ऋषबराज इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. ह्यांच्याकडन सदः फ्लॅट क्रमांक. ४०३ विकत घेतला होता आणि त्यानंतर श्री. विष्णुभाई व्ही. शर्मा ह्यांचा मृत्यू झाल आणि त्यांना श्रीमती. मधुबेन व्ही. शर्मा (पत्नी), श्री. जितेंद्र व्ही. शर्मा (मुलगा), श्री. हरेश व्ही. शर्मा (मुलगा), आणि श्री. चेतन व्ही. शर्मा (मुलगा) असे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी आहेत सदर फ्लॅट क्रमांक. ४०३, किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, करा बक्षीसपत्र, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क आरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा/स्वारस्य असल्यास त्यांना य नोटीस/सचनेद्रारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस/सचन प्रकाशित झाल्याच्या तारखेपासन **१५ दिवसांच्या** आत मला खालील नमद पत्यावर त्यासंबंधी योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्त अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडन दिलेला आहे असे सही/

ठिकाण - मुंबई दिनांक: ०९/०८/२०२४

एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, रजिस्ट्रेशन ऑफिस च्या समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.

<u>जाहिर नोटीस</u>

सर्व लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, माझे अशिल श्री. आशिष जयवंत भोसले, राः– सदनिका क्र. ५०२, पाचवा मजला, शिवनील अपार्टमेंट, बदलापूर (पु) पिनकोड — ४२१५०३ यांचे वडील कै. – जयवंत रामचंद्र भोसले यांनी त्यांच्या हयातीत एकत्रितपणे माझे अशिल आशिष व श्री. चेतन जयवंत भोसले यांस बरोबर सदनिका क्र. ५०२, पाचवा मजला, शिवनील अपार्टमेंट, बदलापूर (पु) क्षेत्रफळ ४२.२० चौ.मी 🛨 ५.९५ चौ.मी = ४४.५८ चौ.मी अशी मोजमापाची सदनिका जिचा सर्वे क्र. ३४, हिस्सा क्र. १३ पै, फ्लॉट नं. ६ असून त्याचा नोंदणीकृत दस्त क्र. १५५४५/२०१७ असून दिनांक : ०५/१२/२०१७ रोजी दुय्यम निबंधक उल्हासनगर–२ यांचे कडे नोंदविण्यात आलेला आहे. सदरची सदनिका हि में. नील सिद्धी डेवलपर्स तर्फे भागीदार जितेश पंढरीनाथ घोरपडे यांचे कडून खरेदी केलेली आहे. तिस यापुढे "सदरहू सदनिका" संबोधण्यात यावे .माझे अशिलांचे वडील कै. जयवंत.रा. भोसले यांचा मृत्यू दिनांक : १०/०५/२०२४ रोजी सेंट. जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे झालेले आहे. माझ्या अशिलांचे वडिलांच्या मृत्यू पश्च्यात १) श्रीमती. मंगला जयवंत भोसले (पत्नी) २) श्री. आशिष जयवंत भोसले (मुलगा)) ३) सौ. पूजा ज्ञानेश्वर गायकवाड (मुलगी) ४) श्री. चेतन जयवंत भोसले (मुलगा) हेच सदर सदनिकेच्या संयुक्त कायदेशीर वारस आहेत,

तरी वरील कारणास्तव सदर सदनिकेच्या मालकी हक्का बाबत कोणास काही आक्षेप किंवा हरकत किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी त्वरित हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ दिवसांच्य आत कळवावे, तसे न केल्यास कोणचाही काहीही आक्षेप किंवा हरकत नाही असे समजले जाईल व सदर सदनिकेचे वारस वरील प्रमाणे ठरविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

दि. ०८/०८/२०२४, कल्याण पत्ता — लक्ष्मण निवास, पहिला माळा, पुष्पराज हॉटेल जवळ, जोशी बाग, कल्याण (प).

ॲड. सौ. सुजाता म्हात्रे ९०२०९३६४७४

Societies Recove

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई १५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली, लालबाग, मुंबई - ४०००१२

जाहीर नोटीस

रविकिरण को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई अर्जदार सुजाता चेंबर्स, १०६/१०७, पहिला माळा, Assistant Registrar Co-op

प्लॉट नं. १/३, अभयचंद गांधी मार्ग, मिरची गल्ली, मस्जिद, मुंबई-४०० ००९ अनुक्रमांक १ ते २५

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

अ.	जाब देणाऱ्याचे नांव	जाब	अर्ज दाखल	दावा	दावा	पुढील
ज. क्र.	जाब दणान्याय नाप	देणार वेणार	दिनांक	अर्ज	रक्कम	सुनावणी सुनावणी
				豖.		
१	नरेश शंकर हाटे	?	०५/०७/२०२४	७९	५४,४८०	३०/०८/२०२४
२	अहमद अब्दुल कादर खान	3	०५/०७/२०२४	७९	५४,४८०	३०/०८/२०२४
3	सुहास माणिक जाधव	१	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
8	गणपत बाल्या कसबेले	?	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
ų	अनिता सुहास जाधव	3	०५/०७/२०२४	८०	५,३८,३६२	३०/०८/२०२४
ξ	विजय बहादूर रामअजोर यादव	१	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
9	मेहबूब खान निसार खान	?	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
۷	प्रल्हाद नथनी शाह	3	०५/०७/२०२४	८१	२,३६,६३०	३०/०८/२०२४
9	मो. नब्बीजान रहमत्तूला शेख	१	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
१०	रिझवान अहमद	7	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
११	मो. आदिल जुबेर अहमद शेख	3	०५/०७/२०२४	८२	१,१२,४९९	३०/०८/२०२४
१२	अहमद अब्दुल कादर खान	१	०५/०७/२०२४	८३	२,९१,७२८	३०/०८/२०२४
१३	नरेश शंकर हाटे	2	०५/०७/२०२४	८३	२,९१,७२८	३०/०८/२०२४
१४	मनिषा सुरेश वेंकटे	१	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१५	नरेश शंकर हाटे	7	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१६	बबलू गोविंदराव शिंदे	3	०५/०७/२०२४	८४	३,९९,१२०	३०/०८/२०२४
१७	अमर भिमराव कणसे	१	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
१८	नामदेव तुकाराम नावलकर	7	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
१९	अमोल जयसिंग नाईक	3	०५/०७/२०२४	८५	१,७९,००५	३०/०८/२०२४
२०	प्रेम गोविंद काठोले	१	04/09/2028	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२१	रुपाली विक्रम कुडतरकर	7	०५/०७/२०२४	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२२	बबलू गोविंद शिंदे	3	04/09/२०२४	८६	१,६३,३७०	३०/०८/२०२४
२३	तुकाराम ज्ञानू माने	१	04/06/2028	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
28	राजेंद्र रामकिसन चौहाण	7	०५/०७/२०२४	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
२५	दत्तात्रय चंद्रकांत माने	3	04/09/२०२४	८७	२,३९,५३०	३०/०८/२०२४
						·

सदर नोटीस दि. ०२/०८/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई PUBLIC NOTICE

Rs.1/- (Rupee one only) each with Folio No. T0200066 of **The Indian Hotels Compan** .imited, having its registered office at Mandlik House, Mandlik Road, Mumba Maharashtra, 400001 registered in the name of TEHMINA BARJOR DABDI jontly with HOSHANG BARJOR DABDI have been lost, HOSHANG BARJOR DABDI has applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect o the said shares certificate should lodge such claim with the company within in 15 days

the publication	on of this notice.			
Folio No.	Certificate Nos.	Distinctive Nos.	No of Shares	
T0200066	16452	27480271 to 27483990	3720	
T0200066	36513	989721693 to 989722657	965	
Date: 09/08/2024,		Name of the Applicant :		
Ilono i Mumboi		Hackens Beries Debeli		

CRP RISK MANAGEMENT LIMITED

CIN: L72100MH2000PLC124689 Registered Office: B - 208,209 Classique Centre, Off Mahakali Caves Andheri - (East), Mumbai, Maharashtra, India, 400093, Phone: 9969410171 | Email: compliance@crp.co.in

NOTICE FOR 24th ANNUAL GENERAL MEETING

The Members

CRP Risk Management Limited

. Shareholders may note that the 24th Annual General Meeting (AGM) of the Company w be held over video conference/other audio-visual means on Thursday, September 5 2024 at 11:00 A.M. IST in compliance with General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020, 02/2021, 02/2022, 10/2022 and 09/2023 (hereinafter referred to as "the Circulars") and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business/(es) that will be set forth in the Notice of the Meeting

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended March 31, 2024, will be sent only through email to all the shareholders whose email addresses are registered with the Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent "Skyline Financial Service Pvt Limited" at Pravin.cm@skylinerta.com . The Notice of 24th AGM and Annual Report for financial year ended March 31, 2024 will also be made available on the website of the Company at https://www.crp.co.in/ on the websites of BSE at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com

. Shareholders who have not registered their email addresses will have an opportunity to cast their vote remotely on business/(es) as set forth in the Notice of the AGM through a remote e-voting system or through an e-voting system during the AGM. The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized and physical mode will be provided in the Notice to the shareholders

The 24th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email addresses in due course.

By order of the Board of Directors

Mr. Rahul Verma Company Secretary

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई १५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली. लालबाग, मुंबई - ४०००१२

जाहीर नोटीस

लोकशांती को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई अर्जदार शॉप नं. ४१, शिवाजी नगर को. ऑप. हौ. सोसा. ना. म. जोशी मार्ग, Assistant Registrar Co-op.


मुंबई-४०० ०१३ अनुक्रमांक १ ते २७ Societies Recovery Gen. Outward No. 339 Date: 02/08/2024

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आर्ल होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपल विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एव शेवटची संधी देण्यात येत असून **दिनांक ३०/०८/२०२४ रोर्ज** दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांर्च माहिती खालीलप्रमाणे :-

अ. जाब देणाऱ्याचे नांव जाब अर्ज दाखल दावा दावा

क्र.	जाब दणाऱ्याय नाप	देणार	दिनांक	जर्ज अर्ज क्र.	रक्कम	सुनावणी
१	रंजीत हरिश्चंद्र जयस्वाल	१	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
7	धिरेंद्र बसंतलाल जयस्वाल	2	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
3	शिवकुमारी शिवाजी केसरवाणी	3	०५/०७/२०२४	90	१,५८,०००	३०/०८/२०२४
8	वैशाली पोपट आव्हाड	१	०५/०७/२०२४	७१	१,४७,०००	३०/०८/२०२४
4	सकुबाई देवराम सानप	7	०५/०७/२०२४	৬१	१,४७,०००	३०/०८/२०२४
ξ	गणेश देवराम खैरे	3	०५/०७/२०२४	७१	१,४७,०००	३०/०८/२०२४
૭	रमेश वक्काय्या येलीगेटी	१	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
ሪ	समीर वसंत लवेकर	7	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
9	करण मोहन दळवी	ş	०५/०७/२०२४	७२	७,२७,०००	३०/०८/२०२४
१०	दत्तात्रय ज्ञानेश्वर सांगले	2	०५/०७/२०२४	७३	२,५२,०००	३०/०८/२०२४
११	गणेश संभाजी कारखेले	ş	०५/०७/२०२४	७३	२,५२,०००	३०/०८/२०२४
१२	कुणाल अरुण शितोळे	१	०५/०७/२०२४	৬४	२,३३,०००	३०/०८/२०२४
१३	श्रद्धा विनायक आंबीकर	2	०५/०७/२०२४	98	२,३३,०००	३०/०८/२०२४
१४	संकेत साताप्पा घारे	3	०५/०७/२०२४	৬४	२,३३,०००	३०/०८/२०२४
१५	रमेश रामेश्वर निशाद	१	०५/०७/२०२४	૭५	९४,०००	३०/०८/२०२४
१६	दिनेश सुभाषचंद्र शुक्ला	2	०५/०७/२०२४	૭५	९४,०००	30/0८/२०२४
१७	चंद्रशेखर हरिनाथ हरिजन	ş	०५/०७/२०२४	હ્ય	९४,०००	३०/०८/२०२४
१८	जोतिबा पुंडलिक चौगुले	१	०५/०७/२०२४	હદ્દ	९०,०००	३०/०८/२०२४
१९	लक्ष्मण नारायण बाळेकुंद्री	2	०५/०७/२०२४	હદ્દ	९०,०००	३०/०८/२०२४
२०	कल्लप्पा संतू पाटील	3	०५/०७/२०२४	७६	९०,०००	३०/०८/२०२४
२१	संभाजी शिवाजी पेडणेकर	१	०५/०७/२०२४	1919	७९,०००	३०/०८/२०२४
22	रविंद्र रामा थोरवत	2	०५/०७/२०२४	૭૭	७९,०००	३०/०८/२०२४
23	शैलेश तानाजी शिंत्रे	3	04/09/२०२४	૭૭	७९,०००	३०/०८/२०२४
28	शशिकांत शिवाजी पाटील	3	04/09/2028	૭૮	१७,४०,०००	30/0८/२०२४
२५	आनंदा कृष्णा पाटील	2	०५/०७/२०२४	৬८	१७,४०,०००	३०/०८/२०२४
२६	संजय बापू पाटील	3	04/09/2028	৩८	१७,४०,०००	
	संकेत सातप्पा घारे		04/09/2028		१७,४०,०००	

कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका नं. डी / २३, तळ मजला, ओम गंगेश्वर कृपा हौसिंग सोसायटी लि., पंचायत बावडी जवळ, सारस्वत कॉलनी, डोंबिवली पूर्व, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे ही सदनिका श्रीमती. पल्लवी पांड्रंग तलवडकर ह्याच्या मालकीची आहे व त्या सोसायटीच्या सभासद आहेत. यापवी सदर सदनिका मयत श्री. पांडुरंग नारायण तलवडकर यांनी श्री. ओमप्रकाश लेलप्पा कारंडे यांचेकडून दिनांक ३०/०५/२००६ रोजीच्या करारनाम्याव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी विकत घेतलेली होती व तो करारनामा दुय्यम निबंधक कल्याण - ३ येथे अनु. क. २१०७ / २००६ दिनांक ३० / ०५ / २००६ व्दारे नोंदणी केलेला आहे. .त्यानंतर श्री. पांडुरंग नारायण तलवडकर हे तारीख १५/१२/२०१० रोजी डोंबिवली येथे मयत झालेले आहेत. त्यांच्या पश्च्यात १) श्रीमती. पल्लवी पांडुरंग तलवडकर (पत्नी), २) सौ. पुनम सुरेंद्र कुबल (विवाहीत मुलगी), ३) सौ.प्रिती प्रकाश इरप (विवाहीत मुलगी), आणि ४) श्री. तेजस पांडुरंग तलवडकर (मुलगा), हेच ऐकमेव कायदेशीर वारस आहेत

तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर सदनिकेवर कोणत्याही इतर वारसांचा वा इसमाचा वा संस्थेचा गहाण, बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपटटा वा इतर कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास य नोटीसीचे तारखेपासन १५ दिवसाच्या आत - खालील पत्यावर योग्य त्या पराव्यासह लेखी हरकत पाठवावी. तदनंतर कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

दिनांक : ०९/०८/ २०२४

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ३, सत्चिदानंद, टिळक रोड, डोंबिवली - पूर्व मो. नं. ९८९२१७६०५५

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई

लालबाग, मुंबई - ४०००१२ जाहीर नोटीस

१५/१, बटाटा मेन्शन, गुरूकृपा साडी सेंटरच्या वरती, गणेश गल्ली,

शिवसिध्दी अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. मुंबई बी.डी.डी. चाळ नं. १६, रूम नं. २,

ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पू.), मुंबई-४०० ०१३

Assistant Registrar Co-op. Societies Recover Gen. Outward No. 345

अनुक्रमांक १ ते ४७

अ. | जाब देणाऱ्याचे नांव

豖.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल कलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होता. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ३०/०८/२०२४ रोजी दुपारी २.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

जाब अर्ज दाखल

देणार

दिनांक

अर्ज

रक्कम

पुढील

सुनावणी

	l			,	.,	豖.		3
	l	१	संभाजी विष्णू रणदिवे	१	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
	l	2	विक्रम कोंडिबा रणदिवे	7	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
<u>,</u>	l	3	सुरेश मारुती वर्षे	3	१५/०७/२०२४	११४	४८,८२०	३०/०८/२०२४
त ते	l	8	बळीराम राममिलन निशाद	१	१५/०७/२०२४	११५	८४,५६०	३०/०८/२०२४
П	l	4	अनिल बंडू पाटील	१	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
_ਨ	l	ξ	विश्वास जयसिंग पाटील	2	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
1	l	૭	सचिन पांडूरंग पाटील	3	१५/०७/२०२४	११६	३८,८५०	३०/०८/२०२४
त│	l	۷	कृष्णा नारायण म्हसकर	१	१५/०७/२०२४	११७	३,४१,७००	३०/०८/२०२४
<u>न</u>	l	९	विश्वंभर केशव पांचाळ	2	१५/०७/२०२४	११७	३,४१,७००	३०/०८/२०२४
Π	l	१०	अक्षय संदिप पाटील	१	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
_	l	११	अजित मधुबन सिंग	2	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
	l	१२	बाबू मुलनकुट्टी चुदाली	3	१५/०७/२०२४	११८	६२,३००	३०/०८/२०२४
	l	१३	दिनेश भाऊ साळवे	१	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
γ	l	१४	प्रमोद हरिद्वार गुप्ता	2	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
$^{\circ}\parallel$	l	१५	संतोष रमेश मंडल	3	१५/०७/२०२४	११९	८६,०५०	३०/०८/२०२४
8	l	१६	संजय आनंदा गवते	१	१५/०७/२०२४	१२०	७०,०३०	३०/०८/२०२४
8		१७	शिवकुमार गिरजाशंकर पांडे	2	१५/०७/२०२४	१२०	90,030	३०/०८/२०२४
8		१८	ओमकारनाथ जगन्नाथ यादव	3	१५/०७/२०२४	१२०	७०,०३०	३०/०८/२०२४
	l	१९	सदाशिव वसंत कांदळकर	१	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	२०	कृष्णा नारायण म्हसकर	2	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	२१	संतोष कृष्णा म्हसकर	3	१५/०७/२०२४	१२१	६५,५५०	३०/०८/२०२४
8	l	22	मनोज राजेंद्र कनोजिया	१	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8		23	मनोजकुमार भुवनेश्वर शर्मा	2	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8		28	ललनकुमार रामानुशल सिंग	ş	१५/०७/२०२४	१२२	६२,३२०	३०/०८/२०२४
8	l	२५	अरविंद गंगाप्रसाद मिश्रा	१	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	३०/०८/२०२४
8		२६	मनोजकुमार राजेंद्रप्रसाद कनोजिया	2	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	30/0८/२०२४
8	l	२७	अरुण उदयलाल यादव	3	१५/०७/२०२४	१२३	4२,३२०	३०/०८/२०२४
ا	l	२८	ओमप्रकाश कन्हया ठाकूर	१	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	२९	प्रकाश दत्तात्रय माने	2	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	30	रोशन दिनेश गायकवाड	3	१५/०७/२०२४	१२४	७१,१६०	३०/०८/२०२४
8	l	38	प्रकाश दत्तात्रय माने	१	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
	l	32	ओमप्रकाश कन्हया ठाकूर	2	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
٧		33	रोशन दिनेश गायकवाड	æ	१५/०७/२०२४	१२५	५८,७९०	३०/०८/२०२४
\parallel		38	बाळासाहेब दत्तात्रय तांबे	१	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
γ		३५	रंजय हरिनाथ राजभर	2	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
γ		३६	रविलाल सोनकर	3	१५/०७/२०२४	१२६	७८,७२०	३०/०८/२०२४
٥		३७	संतोष कृष्णा म्हसकर	१	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
8		३८	सदाशिव वसंत कंदलकर	2	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
8	l	३९	कृष्णा नारायण म्हसकर	ş	१५/०७/२०२४	१२७	६८,२५०	३०/०८/२०२४
		४०	अजित मधुबन सिंग	१	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		४१	बाबू मुल्लनकुट्टी चुदाली	2	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		४२	अक्षय संदिप पाटील	3	१५/०७/२०२४	१२८	९१,६५०	३०/०८/२०२४
γ		83	प्रतिभा विलास शेजवळ	१	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
		४४	बाबूराव चंद्रकांत संकपाळ	2	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
γ		४५	परसराम नागोजी मुर्डेकर	3	१५/०७/२०२४	१२९	५७,२००	३०/०८/२०२४
8		४६	प्रकाश बाळू मुळीक	१	१५/०७/२०२४	१३०	६,३३,७३०	३०/०८/२०२४
8		४७	दत्तात्रय जानबा जाधव	7	१५/०७/२०२४	१३०	६,३३,७३०	३०/०८/२०२४
त्र│		,	सदर नोटीस दि .	٥२,	/०८/२०	२४	रोजी माझे	ो सही व

सदर नाटास ।द. ०२/०८/२०२४ राजा माझ कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.

श्री. संतोष ठुबे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवेवर) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. मुंबई